

भाव. zu AK. 2, 9, 72 nach ÇKDn.

संदृष्टिपणा (vom caus. von 1. दृश् mit सम् 1) adj. (f. दृ) *schändend, verderbend*: पानम् u. s. w. नारीसंदृष्टिपणि घट् Spr. (II) 4044. मायावादसंदृष्टिपणा f. die Lehre von der Mādhyāda (den Buddhismus) zu Schanden machen, Titel eines Werkes HALL 160. — 2) n. *das Schänden*: कन्या० JIÉN. 3, 238. °करी वैशस्य HARIV. 9938.

संदृश् (von दृश् mit सम् 1) *Anblick; Ansehen* Nir. 10, 40. सूर्यस्य RV. 2, 33, 1. 10, 59, 5. 3, 5, 2. बृहस्पति श्रेष्ठो सुभास्य संदृश् 4, 1, 6. 6, 6. स्मसि वां संदृशि श्रिये 5, 74, 6. 87, 6. 6, 16, 8. 7, 88, 2. श्रुये: 10, 60, 1. 82, 2. AV. 7, 68, 3. 11, 2, 5. 12, 1, 18. VS. 4, 28. 36, 19. TS. 1, 6, 6, 1. न संदेशे तिष्ठति द्रव्यमस्य KATHOP. 6, 9 = ÇVETĀCV. UP. 4, 20. — 2) *Ausblick, Schrichtung* so v. a. दिश् षष्ठकस्तथा विष्टुः पञ्च संदृशः RV. 2, 13, 10. — Vgl. वैष्णव, पिण्डाङ्कः, रुपवृण्, सु०, सुदृशीकृ०, द्विरप्य०.

संदेश (wie eben) *Aussehen* in मधु० (s. Nachträge).

संदृश्य (wie eben) adj. *anzusehen, erscheinend als*: धृ-यासधाती संदृश्यो (= रमणीयाङ्कः NILAK.) दुर्भयो सर्वराजभिः MBa. 2, 937. अवारमिव संदृश्यं (संदृश्य ed. Bomb.) सागरप्रतिमं बलम् 6, 2122.

संदृष्टि (wie eben) f. *Anblick*: रुपवृण् संदृष्टो RV. 4, 144, 7. 2, 4, 4. श्रुये: 4, 10, 5. 6, 1, 4. 16, 25.

संदेह॑ (von दिश् = दिश् mit सम्) m. 1) *Zusammenkittung, verächtliche Bez. des menschlichen Leibes* ÇAT. Br. 10, 5, 2, 8. Brn. AR. UP. 4, 4, 13 bei POLEY, संदेश्य bei Roës, संदेह ÇAT. Br. 14, 7, 2, 17. — 2) *Ungewissheit, Zweifel* ÇAT. Br. 3, 1, 2, 2. — Vgl. संदेहः.

संदेव (सम् + देव) 1) m. N. pr. eines Sohnes des Devaka HARIV. 2025. — 2) f. द्या N. pr. einer Tochter Devaka's und einer der Gattinnen Vasudeva's HARIV. 1948 (भीटेवा die neuere Ausg.). 2026 (मुटेवा die neuere Ausg.).

संदेश (von 1. दिश् mit सम्) m. 1) *Anweisung, Auftrag, Botschaft*; = संवाद ÇABDAR. im ÇKDn. संदेशमर्पयत्य KAU. 46. BHAG. P. 3, 24, 5. संदेशं श्रू R. 2, 59, 1. पदावतीदत्तं KATHAS. 17, 161. तस्मै तं सर्वसंदेशं शशांस 57, 126. श्रुवितं वक्त्रसंदेशम् 47, 6. लेखे लिखिवा संदेशमादाय पितृस्तिकात् 59, 146. संदेशाङ्कुणा Verz. d. Oxf. H. 143, b, No. 293. गृहीत ÇAK. 55, 17. संदेशो वद कस्तव �was hast du für einen Auftrag? SPR. (II) 1631. R. 4, 42, 14. संदेशं मे श्रोत्यसि MEGH. 13. कथय चन्द्रस्य संदेशम् PANÉKAR. 162, 3. संदेशं श्राणु मे वत्स तं कुर्याः R. GORR. 4, 79, 11. 5, 1, 77. अनुष्ठिते गुरुरेः संदेशः ÇAK. 70, 3. संदेशतः पितुः im Auftrage des Vaters KATHAS. 14, 64. असंदेशाङ्कामस्य R. 5, 24, 20. पश्चिमं संदेशमिच्छामि श्रोतुमात्मनः an mich R. SCHL. 2, 72, 85. संदेशं प्रतिदास्यामि विज्ञो: HARIV. 7230. तस्या: सकाशासनं देशो नयितव्यः । प्रगुच्छस्य 8394. प्रिपायाः (an die Geliebte) संदेशं मे द्वरा MEGH. 7. संदेशमेतं दत्तवान्दनवेन्ने HARIV. 14380. वत्सराजाय ein Auftrag an KATHAS. 14, 7. न्यवेदपत् — वत्सराजाय संदेशं तम् 11, 19. häufig in comp. mit der Person, von der der Auftrag u. s. w. kommt: रामं R. GOOR. 2, 49. sg. in der Unterschr. रामसंदेशमब्रवीत् 38, 14. 5, 38, 89. MEGH. 86 (pl.). 97. RAGH. 12, 68 (pl.). ÇAK. 61, 7. कश्यदेशमुपाध्यायसंदेशः 64, 12. VIK. 86, 17. तस्मै माधवसंदेशो शंसति स्म KATHAS. 24, 118. ऊचतुः शक्तसंदेशं तस्मै 41, 21. पितृसंदेशकृत् BHAG. P. 6, 1, 58. am Ende eines adj. comp. (f. द्या): व्याकृतं KUMĀRAS. 6, 2. इति राज्ञोक्तसंदेशः KATHAS. 44, 90. संक्रातं MĀK. P. 138, 40. — 2) *Geschenk*

TAIK. 2, 8, 30. — 3) *eine best. leckere Speise* ÇKDn. — Vgl. प्रियं मेघं, लेखसंदेशकारिन्.

संदेशक (von संदेश) m. *Mittheilung*: मिद्यावार्तासंदेशकौः PANÉKAR. 51, 21. fg.

संदेशपद n. pl. der Wortlaut eines Auftrages: लघुसंदेशपदा सरस्वती RAGH. 8, 76.

संदेशवाच् f. *Auftrag* AK. 4, 1, 5, 18. H. 276.

संदेशकूर m. *Überbringer eines Auftrags, — einer Botschaft. Bote* ABGESANDTER AK. 2, 8, 1, 16. RAGH. 3, 66.

संदेशकार adj. eine Botschaft überbringend: यावद्वापितं SĀU. D. 88.

संदेशकारक m. = संदेशकूर H. 734. unter den drei Arten von Dütta SĀU. D. 86. definiert durch यावद्वापितसंदेशकार 88. st. dessen शासनवालकूर KĀM. NITIS.

संदेशकारिन् adj. = संदेशकूर. काश्यपं ÇAK. 61, 9.

संदेशार्थ m. pl. der Inhalt einer Botschaft MEGH. 3.

संदेशाक्षि (संदेश + उ०) f. *Auftrag* HIG. 106.

संदेश्य (von 1. दिश् mit सम् oder संदेश) adj. 1) *anzuweisen, dem man Verhaltungsmaassregeln zu geben hat* KATHAS. 67, 52. — 2) *auf Anreizung beruhend oder absichtlich*: पाप AV. 10, 1, 11. fg. 2, 8, 5. — 3) *hiesig* (wenn wir विदेश्य richtig gefasst haben) AV. 4, 16, 8.

संदेश्यव्य (von 1. दिश् mit सम्) adj. 1) *anzuweisen, dem man Verhaltungsmaassregeln zu geben hat*: संदेश्यव्यं तु मन्ये वां द्विजातिं कोपनं प्रति MBU. 3, 17019. — 2) *was man Jmd zu sagen hat, woran man Jmd (gen.) zu erinnern hat*: श्रोतो इन्द्रव्यं (so mit der ed. Bomb. zu lesen, प्रपश्यामि संदेश्यव्यं हिं किं च न MBU. 1, 4895. 13, 978. किं नु खतु इन्द्रव्यसत्य पुक्तव्रपमस्माभिः संदेश्यम् ÇAK. 33, 2, 3.

संदेह॑ (von दिश् mit सम्) m. 1) *Zusammenkittung*: श्रवं ÇAT. Br. 10, 5, 2, 8. verächtliche Bez. des menschlichen Leibes 14, 7, 2, 17. KĀND. UP. 5, 18, 2. — 2) *Zweifel, Zweifelhaftigkeit, Ungewissheit* AK. 1, 1, 4, 12. H. 1373. HALĀ. 4, 6. 5, 3. 94. AV. PRĀT. 4, 51. TS. PRĀT. 1, 25. COMM. zu 14. 26. 4, 23. 8, 1. 21, 2, 5. ÇAK. 11, 11. 33, 13. MBU. 3, 2201. °देलां प्राप्तं नशेतः 9, 3525. SĀU. D. 202. BĀLAB. 4. सुनिः संदेहमागतः R. 1, 64, 1c. इति संदेहः कस्य चिते न भासते SPR. (II) 4083. चिरमागमनं मनसि संदेहमारोपयति PRAB. 84, 8. सर्वसंदेहलक्ष्मतम् MĀK. P. 20, 33. °भज्जनं करु PANÉKAR. 1, 10, 2. das zweite Glied in einem Adhikarana SARVADHARĀNAS. 123, 3. 120, 19. एकेन संदेहः पृष्ठः eine dem Zweifel unterliegende Sache Verz. d. Oxf. H. 136, a, 6. एवमन्येषामपि सहानां संदेहा चित्यते Zweifel in Bezug auf Nia. 2, 7. श्रात्मनश्चापि संदेहं मा कृत्यस्वं कुलास्य च R. 3, 42, 51. श्रद्धद्वयस्य °च्छ्रद्धनपम् KĀM. NITIS. 11, 50. त्रयाम् HARIV. 11322. चत्वारे PANÉKAR. 1, 4, 78. प्रभुवे नास्ति संदेहः R. 1, 72, 16. निग्रहं नन्दिगुपादिदेहे लोकस्य यो ऽभवत् । संदेहः स तथा तेन व्यक्तवृत्येन वारिः ॥ RĀGĀ-TAR. 6, 331. in comp. mit dem Begriffe, in Bezug auf welchen ein Zweifel obwaltet: वसासंदेहात् KĀTJ. CR. 8, 8, 36. 25, 7, 3c. ÇAK. CR. 6, 1, 20. वीर्यसंदेहमागतः R. 4, 66, 21. शस्त्रिम्न्यार्थसंदेहे मंप्राप्तवति तु ज्ञाते 5, 69, 9. विजायं RĀGĀ-TAR. 1, 62. HIT. 57, 1. v. 1. श्रद्धं 10, 11, 1. v. 1. °दायिन् VĀSAVAD. 3. °भज्जनं PANÉKAR. 1, 4, 77. °संदेहापनोदन Com. zu AV. PRĀT. 4, 108. Am Ende eines adj. comp. (f. द्या): प्राप्तचारिण्यं R. 6, 100, 16. उच्चिन्नरायं R. ed. Bomb. 4, 29, 6. निरस्ता.